



 Corporate Relationship Department BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Manager – Listing
 National Stock Exchange of India Ltd.
 Exchange Plaza, C-1, Block G,
 Bandra Kurla Complex,
 Bandra (E), Mumbai - 400 051

Sub.: Newspaper publication by Kansai Nerolac Paints Limited regarding transfer of shares to the Demat Account of Investor Education and Protection Fund Authority

Ref.: 1. Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

2. BSE Scrip Code - 500165, NSE Symbol - KANSAINER

Dear Sirs,

In terms of the provisions of Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper cuttings of the notice published today, 16th April, 2024, in Business Standard (English) (published in all editions across India; copy of Mumbai Edition is attached), and Sakal (Marathi) (published in Mumbai edition), regarding transfer of shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years or more to the Demat account of the Investor Education and Protection Fund Authority.

This is for your information and record.

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

G. T. GOVINDARAJAN COMPANY SECRETARY

Encl. as above

TATA MOTORS LTD

Reg office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 400001 NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate share certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company wil proceed to issue duplicate certificates(s) without further intimation

Certificate Number No of Securities Distinctive Numbers Name of Holders Champa Harikrishan Ramaiya 25475376- 2547623 33726

Name of the holders/Applicants Champa Harikrishan Ramaiy Place: Mumba Date: 16/04/2024 Harikrishan Chaturbhuj Ramaiya

FORM No.3 [See Regulation-15(1)(a)]/16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL, AURANGABAD

Ground Floor, "Jeevan Suman" LIC.Building, Plot No.3, N-5, CIDCO, Aurangabad-431003 CASE No. OA/258/2019 ns under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A)

of rule 5 of the Debts Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Bank of Baroda Versus Ratan Motiram Patil

4) Rajendra Motiram Patil, Resident at post Aichale, Taluka Sakri, Dhule.

larikrishan Chaturbhuj Ramaiya

5) Motiram Kalu Patil,

Resident at post Aichale, Taluka Sakri, Dhule **SUMMONS**

Whereas, OA/258/2019 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 12/03/2024. Whereas, this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.11,42,895/-

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants re directed as under :

i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted:

ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets

specified by the applicant under serial number 3A of the original application; iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such othe assets and properties disclosed under serial number 3A of the original application pending hearing and disposal of the application for attachment of properties:

v) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal.

You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to

the applicant and to appear before Registrar on 29-04-2024 at 10.30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.



Signature of the Officer Authorised to Registrar, Debts Recovery Tribunal, Aurangabad.

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR CERTAIN IDENTIFIED CATEGORY OF ASSETS OF FUTURE ENTERPRISES LIMITED
(Under Regulation 29 of the Insolvency and Bankruptcy Board of India Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

DELEVANT DADTICILI ADC

SL.	RELEVAN	TPARTICULARS	
1.	Name of the corporate debtor along with PAN & CIN No.	Future Enterprises Limited ("Company") PAN: AAACP6317L CIN: L52399MH1987PLC044954	
2.	Address of the registered office	Knowledge House, Shyam Nagar, off. Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai – 400 060	
3.	URL of website	www.felindia.in	
4.	Category of assets identified for sale under Regulation 29	Category 2 • 39% Equity Stake of Future Enterprise Limited in Apollo Design Apparel Parks Limited. • 39% Equity stake of Future Enterprises Limited in Goldmohur Design And Apparel Park Limited.	
5.	Detailed invitation for expression of interest & other details of sale are available at URL:	Expression of interest is being invited for sale of identified category of assets of the Company under Regulation 29 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 ("CIRP Regulations"). Please refer detailed invitation of expression of interest with other details, and relevant dates for subsequent events of the process, available at: https://felindia.in/cirp/EOI.html	
6.	Eligibility for interested parties is available at URL:	The interested parties must be eligible under Section 29A of the Insolvency and Bankruptc; Code, 2016 and as per the eligibility criteria mentioned in the detailed invitation for expression of interest dated 16 April 2024 issued under Regulation 29 of the CIRP Regulations. Refer detailed invitation of expression of interest available at: https://felindia.in/cirp/EOI.html	
7.	Last date for submission of	26 April 2024	
8.	Expression of Interest Process email id to submit Expression of Interes	irp.future@gmail.com	
	EXPLOSSION OF INTELES	<u> </u>	

Avil Menezes

As Resolution Professional of Future Enterprises Limited Authorization for Assignment valid till 27 November 2024 Registration No. IBBI/IPA-001/IP-P00017/2016-17/10041

Reg. Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marriott,

Chakala, Andheri East, Mumbai - 400093 Email: <u>avil@caavil.com, irp.future@gmail.com</u>

16 April 2024



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, **CHENNAI-9**

Dated: April 15, 2024

PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of 9.24% Tamil Nadu SDL, 2024 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.266(L)/W&M-II/2014, dated May 09, 2014 will be repaid at par on May 15, 2024 with interest due up to and including May 14, 2024. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after May 15, 2024.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 9.24% Tamil Nadu SDL 2024, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment

duly discharged on the reverse thereof as under:-"Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India. the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

DIPR/ 433 /DISPLAY/2024

OFFICE OF THE RECOVERY OFFICER

Empowered by Co-operative Department Government of Maharashtra

Attached to Sindhudurg Sahakari Bank Ltd., 136/137, 1st Floor, Hiramani Super Market, Dr. Babasaheb Ambedkar Road Lalbaug, Mumbai – 400 012. Tel.No.022-2470 8663 / 2471 4964 / 8928220712

PUBLIC NOTICE FOR AUCTION

Notice is hereby given to the public in general and to the borrower Shri. Sanjay Shankarrao Kadam in particulars by the Recovery Officer that the under mentioned Property will be sold by Public Auction on 02.05.2024 under the provision of M.C.S. Act 1960. The Property will be sold on "AS IS WHERE IS AND WHAT WHERE IS BASIS".

DESCRIPTION OF THE PROPERTY

NAME OF DESCRIPTION OF		AREA IN	RESERVE AMOUNT		
DEFUALTER	THE PROPERTY	SQ. FOOT			
SHRI. SANJAY	BLDG. NO.1, C-001, DWARKA	400 SQ.FOOT	Rs. 31,15,500/-		
SHANKARRAO	KRUSHNASTHAL, MIRA VILLAGE,	(BUILTUP)			
KADAM	KADAM GHODBUNDER ROAD, MIRA ROA				
	(EAST), DIST. THANE - 401 107.				

VENUE AND TIME FOR AUCTION SINDHUDURG SAHAKARI BANK LTD.

136/137, 1ST FLOOR, HIRAMANI SUPER MARKET, DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, LALBAUG, MUMBAI - 400012.

Property inspected as on 22.04.2024 between 11.00 am to 2.00 pm. The copy of terms & conditions regarding the said auction is available on dated 16.04.2024 to 29.04.2024 at the office of the undersigned, by paymen of Rs.500/- (Non Refundable). Proposed bidder in required to deposit their bid offer letter, along with EMD amount of Rs.25,000/- by way Pay Order / Demand Draft. The undersigned has absolute right to accept o reject the bid or adjourn/postpone/cancel the auction without assigning any reason and also to modify any erms & condition of this sale without any prior notice. The sale is subject to confirmation by the office of

Sd/-(Deepak Mohan Thukrul) **Recovery Officer** As per Sec. 156 of M.C.S. Act 1960

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharasĥtra

District Deputy Registrar, Co-op. Societies, Mumbai.

Seal

BRANCH:.Shivaji Chowk Kalyan TELE: (0251)2211925/2213054 e-mail:bom15@mahabank.co.in Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-5

DEMAND NOTICE

(Under Section 13(2) of the the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act .2002 (SARFAESI ACT) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002)

The accounts of the following borrowers with Bank of Maharashtra having been classified as NPA, the Bank has issued notice under S.13(2) of the SARFAESI Act on the date mentioned below. In view of the non service of the notice on the last know address of below mentioned borrowers/Guarantors, this public notice is being published for information of all concerned. The below mentioned Borrowers/Guarantors are called upon to pay to Bank of Maharashtra; within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated below due on the dates together with future interest at contractua rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons As security for the borrowers' obligation under the said agreements and documents, the respective assets shown agains e names have been charged to Bank of Maharashtra.

M/s. MANISH WINES

Place : Mumbai

Date: 16.04.2024

Name & Address of Borrower(s)

1.M/s. MANISH WINES Prop: PRAVEEN GODHUMAL KISHNANI 2ND Floor Ashirwad Building Near Dassera Maidan Radhabi Chowk Ulhasnagar 421003

2. Mrs. KHUSHI PRAVEEN KISHNANI Ashirwad Bunglow Near Ramayan Nagar Radhabai Chow

3. Mr. KAMALA GODHUMAL KISHNANI Ashirwad Bunglow Near Ramayan Nagar Radhaba

Chowk Ulhasnagar 421003 Name of the Branch:- Shivaji Chowk - Kalyan Date of Demand Notice :- 10.04.2024 Date of NPA:-09.04.2024

Particulars of property/ Shop no 11, Ground Floor, Plot no 168(P) CTS NO 12717(P) Sheet NO 32 and 52 Area of the Gala 3210.30 sq ft Ulhasnagar 3 Thane Maharashtra

Nature & Amount of Credit Facility

DROP LINE OVERDRAFT FACILITY UNDER MAHALAP – MORTGAGE LOAN Rs. 170,00,000/- Account No. 60403514503

Security | Equitable Mortgage of of Shop no 11, Ground Floor, Plot no 168(P) CTS NO 12717(P) Sheet NO 32 and 52 Area of the Gala 3210.30 sq ft Ulhasnagar 3 Thane Maharashtra

lf the concerned Borrowers/Guarantors shall fail to make payment to Bank of Maharashtra as aforesaid, then the Bank of Maharashtra shall be entitled to proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers/ Guarantors as to the costs and consequences. In terms of provisions of SARFAESI ACT, the Concerned Borrowers/Guarantors are prohibited from transferring the above said assets, in any manner whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Bank of Maharashtra. Any contravention of the said provisions will render the concerned persons liable for punishment and /oi nalty in accordance with the SARFAESIAct.

For more details, noticee may collect the unserved returned notices from the undersigned FOR BANK OF MAHARASHTRA

SBI भारतीय स्टेट बेंक Retail Assets Centralised Processing Centre, Belapur, CBD Belapur Railway Station Complex State Bank of India Navi Mumbai - 400 614. DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s Mr. Mohd Umardin Ali, Mrs. Sakinabano Umardin Ali, (1) A/303, Neelkanth CHS Ltd., Plot No.9, Sector -3, Ghansoli, Navi Mumbai (2) Flat No.201, 2nd Floor, A-wing, Priyanka Utkarsh, Plot No.12, Sector-21, Ulwe, Navi Mumbai, (House Loan A/c- 62237576529) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 29/03/2024. The notices were issued to them on 02/04/2024 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice. Amount Outstanding: Rs.8,43,174,00 (Rupees Eight Lacs Forty Three Thousand One Hundred And Seventy Four Only) as on 02.04.2024 with further interest and incidental expenses, costs, etc.

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days

hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and

Finforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties

FLAT NO.201, 2ND FLOOR, A WING, PRIYANKA UTKARSH, PLOT NO.12

KANSAI PAINT

IEPF Authority.

SECTOR-21, ULWE, NAVI MUMBAI.
tte: 15/04/2024 Place: Navi Mumbai Authorised Officer, State Bank of India

KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Registered Office: 28th Floor, A-wing, Marathon Futurex.

N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400 013.

Tel: +91-22-4060 2500/ 2501. Website: www.nerolac.com

Investor Relations E-mail ID: investor@nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of shares of the Company to the DEMAT Account

of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

In terms of provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013

read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended

from time to time ("the Rules"), the Company is required to transfer the

shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years or more to the Demat Account of the

In compliance with the said Rules, the Company has communicated

individually to the concerned shareholders whose shares are liable to be

transferred/credited to the Demat Account of IEPF Authority with the

Central Depository Services Limited (CDSL). The list of shareholder(s whose shares are liable to be transferred/credited to the Demat accoun-

of the IEPF Authority is uploaded on the website of the Company a

The shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividence

latest by Friday, July 19, 2024, to avoid the transfer of their shares to the

Shareholders may please note that the Company shall transfer the

concerned shares held by them in physical or Demat form to the Dema Account of the IEPF Authority by the due date and as per the procedure

rescribed in the Rules. The concerned shareholders, holding shares ir

physical form and whose shares are liable to be transferred may note

that the Company would be issuing duplicate share certificates(s) in lieu

of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the Demat Account of the IEPF Authority as per the Rules

and upon such issue, the original share certificate(s) which stands

registered in their name will stand automatically cancelled and be deemed non negotiable. The concerned shareholders may note that

upon transfer of such shares to the IEPF Authority, no claim shall lie

against the Company in respect of the shares transferred to the IEPF

Authority. The shareholders may further note that the details uploaded

by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s)

by the Company for the purpose of transfer of shares to the Dema

Shareholders may note that both the unclaimed dividend amoun transferred to IEPF Authority and the shares transferred to the Dema

Account of the IEPF Authority can be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules

For any information/clarifications on this matter, concerned

shareholders may write to the Company at investor@nerolac.com or to

the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India

Private Limited (formerly, TSR Consultants Private Ltd.) at C - 101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai –

For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

G. T. Govindaraian

Company Secretary

https://www.nerolac.com/financial/shareholders.html

Demat Account of the IEPF Authority.

Account pursuant to the Rules.

Place: Mumbai

Date : April 15, 2024

400 083 or e-mail at csg-unit@tcplindia.co.in

CHIEF MANAGER SHIVAJI CHOWK – KALYAN BRANCH Place : Thane & AUTHORISED OFFICER

NEROLAC

NOTICE is hereby given that the Certificate(s for **36623**, **211045** & **336229** Equity Shares Nos. 25, 25 & 50 of LARSEN & TOUBRO LTD. standing in the name(s) of LATE BINOY KUMAR DHAR, LATE BIMALA DHAR & SANDIP DHAR has / have been lost or mislaid and he undersigned has / have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares, Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited, Selenium Tower B. Plot 31-32. Gachibowli, Financial District, Hyderaband-500 032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Sandip Dhar Date: 16.04.2024 Name(s) of Shareholder(s)

PSBI भारतीय स्टेट बेंक Retail Assets Centralised Processing Centre Sion, B-603 & 604, Kohinoor City, Commercial -State Bank of India Off LBS Marg, Kurla West. Mumbai - 400 070 DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s Mr. Rahul Gajanan Pawar, Property Address: Flat No-11, Gabriel House Co-Op. Hsg. Soc. Ltd, Plot No-491, Pitambar Lane, Mahim West Mumbai-400016, (Home Loan Maxgain OD A/c No -30514269455) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 28/02/2024. The notices were issued to them on 11/03/2024 under section 13/2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses but have been returned unserved, they are berefyly informed by way of ddresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of is public notice.

addresses, but have been returned unserved, they are nereby informed by way of this public notice.

Amount Outstanding: Rs. 4,25,657.00 (Rupees Four Lakhs Twenty Five Thousand Six Hundred and Fifty Seven only) as on 11.03.2024 with further interest and incidental expenses, costs, etc.

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties

Schedule of the Property - Flat No-11, lying being situated at Gabriel House Co-op. Hsg. Soc.Ltd., FP. No.491, Pitambar Lane, Mahim (W), Mumbai - 400016 area admeasuring about 180 sq.ft. Carpet, built up area 216, on C.T.S. No.386 of Mahim Division and New Survey No.97 of Viilage, Mahim, Bombay.

Date: 15/04/2024 Place: Mumbai Authorised Officer, State Bank of India



Infosys Limited

Corporate Identity Number (CIN): L85110KA1981PLC013115 Regd. Office: Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560100. Phone: 91 80 2852 0261, Fax: 91 80 2852 0362 investors@infosys.com, www.infosys.com

NOTICE

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"). as amended, the Final Dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on July 25, 2024. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: https://www.infosys.com/investors/shareholder-services/Pages/transfer-equity-shares.aspx

In this connection, please note the following:

- 1) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.
- 2) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In the event valid claim is not received on or before July 16, 2024, the Company will proceed to transfer the liable dividend and corresponding Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, Mrs. Shobha Anand, Deputy Vice President at M/s. KFin Technologies Limited Unit: Infosys Limited, Selenium Building, Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Rangareddi, Telangana India - 500032. Tel: +91-40-67162222 or email ID: einward.ris@kfintech.com.

> For Infosys Limited A.G.S. Manikantha Company Secretary

April 15, 2024 Bengaluru, India

TENDER CARE —

Advertorial

KARUR VYSYA BANK INAUGURATES NEW BRANCH

Karambakkudi,

Pudukottai District-Tamilnadu. With this the total branch network of the Bank increased to 839. Dr. M. Sathya, MBBS., DDVL, Chief Medical Officer. Government Hospital, Karambakkudi Inaugurated branch.



NMDC CELEBRATES THE 133RD BIRTH ANNIVERSARY OF DR. B.R. AMBEDKAR



NMDC paid tribute to Dr. B.R. Ambedkar, Father of Indian Constitution and celebrated the 133rd birth anniversary at its Head Office and projects across the country. Shri Amitava Mukherjee, CMD (Addl. Charge) along with Shri Dilip Kumar Mohanty, Director (Production) and (Personnel Addl. Charge), Shri Vinay Kumar, Director (Technical) and Shri B. Vishwanath, CVO led the employees in offering their respect to one of the Founding Fathers of the Republic of India.

The event was organized by NMDC HO SC/ST Association. Shri B. Hanumantha Rao (President) and Shri B. Pavan Kumar (General Secretary) from the NMDC

The function commenced with dignitaries putting a garland on the portrait of Dr. B.R. Ambedkar, followed by a prayer in his

On the occasion, Shri Amitava Mukherjee said, "On the 133rd Ambedkar Jayanti today, we are here to honour his legacy and the lasting impact that he has on the nation and its people. I take a deep sense of pride in our sustainable business practices, skill development initiatives, and community engagement programs that make a tangible difference to the lives of the underserved people."

programme at its Corporate Office, Hyderabad and distributed school bags to children.

and are devoted to building an India that is

PNB, ZONAL OFFICE, DURGAPUR, **CELEBRATES 130TH FOUNDATION DAY**

On the occasion of 130th Foundation Day of Punjab National Bank, Zonal Office, Durgapur organized various programs and activities under the chairmanship of Shri Sumant Kumar, General Manager and Zonal Head. The program was inaugurated by

garlanding the statue of the bank's founder Shri Lala Lajpat Roy the Zonal Manager and other senior officials and staff members. The program was followed by tree plantation in the premises of Zonal Office by



Zonal Manager Shri Sumant Kumar, Deputy Zonal Manager Shri Anjan Chattopadhyay, Shri Manish Kumar Dubey, Assistant Manager and all other staff members participated enthusiastically. On this occasion, under the Corporate Social Responsibility of the Bank, Shri Sumant Kumar, General Manager and Zonal Head and other senior officials presented food items to the orphaned elderly women and children living in the "Missionaries of Charity, Bidhannagar" and donated two drinking water purifier (Aquaquard) and 10 chairs to the "Handicapped Orientation Program and Education Society, (HOPE) Durgapur". In the evening a cultural program was organized in the Zonal Office premises in the presence of distinguished customers of the Bank and all staff members. The program started with lighting of lamp and Saraswati Vandana. To pass on the vision and achievements of our bank an audio message of the Managing Director and Chief Executive Officer of our Bank was played.

PUNJAB NATIONAL BANK, RAJKOT DIVISION, CELEBRATES 130TH FOUNDATION DAY

Foundation Day was celebrated at the Divisional Office. Raikot on the completion of 130 years of the country's prestigious bank Puniab National Bank. On this occasion, Regional Head Deputy General Manager Mr. Alok Kapoor cut the cake and congratu-

Bank. Mr. Kapoor said that PNB Bank is the



the bank donated 2 TV sets to Gundasara Primary Branch, Singh, Mr. Meghendra Malvi etc. were present.

lated and wished all the employees and customers on the completion of 130 years of Puniab National

first indigenous bank of the country which was established by our freedom fighter revered Lala Lajpat Rai. Today the bank is taking the same spirit of Swadeshi forward in the digital age where today you can avail our bank services even while sitting at home. On Foundation Day, under CSR activity,



organized plant distribution, medical checkup camp, doctor talk, meditation camp, walkathon etc. On this occasion, Mr. Narendra Meena Sub Divisional Head, Mr. Deependra

SC/ST Employees Welfare Association along with Executive Members and employees were present.

Celebrating Ambedkar Jayanti, NMDC hosted a cultural

Drawing inspiration from his life, NMDC embrace his teachings

equally prosperous for all Indians, an India that Dr. Ambedkar dreamed of and strived for!

T.Udhavachandran Principal Secretary to Government, Finance Department, Chennai-9.

🚯 सकाळ


तेलंगणामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी शेतकऱ्यांना केवळ गॅरंटी दिली; पण राज्यात काँग्रेसने दिलेल्या सहा गॅरंटींपैकी एकाही गॅरंटीची अंमलबजावणी अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. - जी किशन रेड्डी, भाजपचे तेलंगणातील उमेदवार

🔁 आपण निरर्थक मुझ्यांवर लक्ष केंद्रित हे गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न करणे, बेरोजगारी कमी करणे, महागाई कमी करणे, वीज निर्मिती करणे व उद्योग-धंद्यांना प्रोत्साहन देणे हे आहेत. - गुलाम नबी आझाद, डीपीएपीचे अध्यक्ष





स्वतः प्रचार करून जमविली सभेला गर्दी



जाहीर झाली ब्रूम सुरू होते. जग बदललेले तरी प्रचाराचे नहत्त्व कायम राहिले आहे. मात्र बदलत्या जमान्याबरोबर त्याचे स्वरूपही बदलले आहे. दूसरीकडे राजकीय नेत्यांची कार्यशैलीही आधुनिक सोई-सुविधांमुळे

आहे. तरीही आजही काही नेते, त्यांच्या साधेपणामुळे स्मरणात असून जनमानसावर त्यांचा प्रभाव अजूनही आहे. यात प्रामुख्याने नाव घेतले जाते ते दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे. त्यांनी १९७२ मधील विधानसभा निवडणुकीत बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील तारापूरमध्ये रिक्षावर माईक बांधून स्वतःच्या सभेचा प्रचार केला होता आणि सभाही घेतली होती. वाजपेयी यांची ही आठवण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तत्कालीन जनसंघाचे वयोवृद्ध कार्यकर्ते शाळिग्राम केसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तारापूरमधून १९७२ मध्ये अधिवक्ता जयकिशोरसिंह निवडणूक लढवित होते. तारापूरमधून अटल बिहारी वाजपेयी यांची प्रचारसभा आयोजित केली होती. ते सभास्थानी पोहोचले. स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली तयारी पाहन योग्य पद्धतीने प्रचार-प्रसार होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते कार्यकर्त्यांना म्हणाले, ''तुम्ही सभेची, व्यासपीठाची तयारी करा, मी लोकांनी बोलावून आणतो. एका कार्यकर्त्याला घेऊन ते बाजारात गेले आणि माईकची व्यवस्था केली. त्यावेळी तेथे रिक्षा हेच प्रवासाचे मुख्य साधन होते. वाजपेयी यांनी रिक्षावर माईक बांधला, डोक्यावर गमछा बांधन ते स्वतःच्या सभेचा प्रचार ते स्वतः करू लागले. काही वेळाने सभेच्या ठिकाणी गर्दी जमली. वाजपेयी भाषणासाठी मंचावर आले तेव्हा लोकांना समजले की रिक्षातून प्रचार करणारी व्यक्ती म्हणजे वाजपेयीच होते. ५० वर्षांपूर्वीची ही आठवण जागवताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व पक्षाचे वरिष्ठ नेते कुमार प्रणय म्हणाले, ''वाजपेयी यांची सभा तारापूरमधील बागेत झाली होती. स्वतःच्या सभेचा प्रचार स्वतःच रिक्षातून करण्याची त्यांच्या कल्पनेची आजही येथील लोकांना गंमत वाटते."

मावळत्या लोकसभेतील सर्वांत तरुण सदस्य (३१ डिसेंबर २०२१च्या नोंदीनुसार)





वायरसभार काँग्रेस - (अरुकू) भाजप (दक्षिण बंगळूर) जेडीएस (हासन) तुगनुरु काँग्रेस (क्शीरहाट)

भाजपने अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत : टिकैत

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : 'भारतीय किसान युनियन'ने २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे पाठिंबा दिला होता; परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या नसल्याचे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी सांगितले. भाजपमध्ये हुकूमशाहीचा उदय होत आहे, अशी टीका टिकैत यांनी केली.

आदिवासी भागातील विकासाला प्राधान्य : शहा

अगरतळा : ''त्रिपुरामधील आदिवासी भागातील विकासाला भाजपचे प्राधान्य आहे," अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिली. कुमारघाट येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई

देशात रोख रकमांसह साडेचार हजार कोटींची जप्ती

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता. १५: देशभरात सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच, देशातील ७० वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रमाणातील जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणकीसाठी बेकायदा मार्गांचा वापर करणाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलले असून लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वीच आतापर्यंत चार हजार ६५० कोटी रुपये किमतीची जप्ती

जप्त केलेल्या गोष्टींत रोख रक्कम, अमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू आणि मतदारांना वाटण्या साठीच्या मोफत

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेल्या एकंदर तीन हजार ४७५ कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी

जप्तीच्या रकमेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आयोगाने केलेल्या जप्तीमध्ये ४५ टक्के अमलीपदार्थ आहेत. सर्वसमावेशक संस्थांदरम्यान सहकार्य, एकीकृत प्रतिबंधक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई शक्य झाल्याचे निवडणक आयोगाने म्हटले आहे. देशाच्या विशिष्ट भागांमध्ये राजकीय निधीशिवाय मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा होणारा वापर, यामुळे निवडणुकीची लढत बहतांश संपन्न राजकीय पक्ष किंवा उमेदवारांसाठी अनुकुलतेकडे झुकल्याने समान संधी राहत नाही. आयोगाकडन केली जाणारी जप्ती म्हणजे विविध पद्धतींपासून वातावरणात निष्पक्षपणे सुनिश्चित

जप्त केलेल्या वस्तू

३९५ कोटी रुपयांची रोख रक्कम

५६२ कोटी रुपयांचे सोने व मौल्यवान वस्तू

४८९ कोटी रुपयांची दारू

१,१४२ कोटी रुपयांच्या अन्य वस्त

२,०६८ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ

निर्धाराचा महत्त्वाचा भाग आहे. या लोकसभा निवडणुकीत वाढीव प्रमाणात झालेली जप्ती, विशेष करून छोट्या तसेच कमी साधनसंपत्ती असलेल्या राजकीय पक्षांना समान संधी देण्यासाठी प्रलोभनांवर लक्ष ठेवणे आणि निवडणकीत होऊ शकणाऱ्या

अपप्रवृत्तींना आळा घालण्याच्या

दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली

राजस्थान अग्रेसर या कारवाईत सर्वाधिक मोठी

कारवार्ड राजस्थानमध्ये करण्यात आली असून या राज्यात ७७८ कोटी रुपये किमतीच्या वस्तू किंवा अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर गुजरात राज्यातही ६०५ कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून महाराष्ट्रात या

अशी सरू कारवाई

- पूर्विनयोजित नसलेल्या विमानांची तसेच हेलिकॉप्टरची प्राप्तिकर विभाग, विमानतळ अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांच्यातर्फे तपासणी
- आंतरराष्ट्रीय चेकपोस्टवर बारकाईने लक्ष
- गोदामे, विशेषतः मोफत वस्तूंसाठी वापरण्यात येणारी गोदामे
- 🔳 यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी जीएसटी अधिकारी यांची व्यवस्था वाहतुकीचे मार्ग, रस्ते वाहतुकीसाठी तपास चौक्या आणि तपास नाके,
- 🔳 सागरतटीय मार्गांसाठी तटरक्षक दलाचे जवान आणि डीएम्स आणि
- पूर्वनियोजित नसलेल्या विमानांच्या तसेच हेलिकॉप्टरच्या तपासणीसह
- हवाई मार्गांनी होणाऱ्या वाहतूकीच्या तपासणीसाठी संस्था बहुआयामी देखरेख प्रणालीचा अवलंब करण्यावर अधिक भर

कारवाईतून ४३१ कोटी रुपयांचे पदार्थ व रोख रक्कम जप्त करण्यात आली

महाराष्ट्रात कारवाई

या कारवाईत महाराष्ट्रातही ४३१ कोटी रुपये किमतीचे रोख रक्कम, अमलीपदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या कारवाईत ४० कोटी पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात ३५ लाख ५६ हजार लिटर करण्यात आल्या आहेत.

दारूचा साठा जप्त करण्यात आला असून या साठ्याची बाजारातील किंमत २८ कोटी ४६ लाख एवढी आहे. त्याचप्रमाणे २१३ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय ६९ कोटी ३८ लाख रुपयांचे सोने किंवा मौल्यवान वस्तू तसेच ७९ कोटी ८७ लाख रुपयांच्या मतदारांना आमिष दाखविण्यासाठी साठा केलेल्या वस्तूही महाराष्ट्रातून जप्त

निलगिरी (तमिळनाडू) : प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला.

केरळमध्येही सभा झाली.

सेवेची एकदा संधी द्या."

अंबासमुद्रम येथे प्रचारसभेत बोलताना

मोदी यांनी नवमतदारांना आवाहन

केले. ते म्हणाले, "भारताला २०४७ या

वर्षापर्यंत सामर्थ्यवान आणि विकसित

बनविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

त्यामुळे सर्वसमावेशक विकासासाठी

भाजपला मतदान करा आणि तुमच्या

तिरुनेलवेली

पंतप्रधान मोदींचे तमिळ मतदारांना आवाहन

चेन्नई, ता. १५ : भाजपच्या

लाटेला आतापर्यंत अजिबात थारा

न दिलेल्या तमिळनाडूमध्ये भाजपचे

ज्येष्ठ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

आज 'आमच्या गॅरंटीवर विश्वास

ठेवा आणि एकदा संधी देऊन पाहा,'

असे आवाहन केले. १९ एप्रिलला

एकाच टप्प्यात मतदान होणाऱ्या

तमिळनाडुमधील मोदींचा आजचा

आठवा दौरा होता. मोदी यांची

जाहीरनाम्यात

■ उटी (तमिळनाडू): 'भाजपच्या जाहीरनाम्यात गरिबांसाठी काही नाही; पण ऑलिंपिक स्पर्धा घेण्याची मात्र ते तयारी करत आहेत,' अशी टीका राहल गांधी यांनी आज येथे बोलताना केली. राहल म्हणाले, ''एक देश, एक निवडणूक हा अजेंडा राबविण्यासाठी भाजप ते काय करत आहेत? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सर्व वर्गांसाठी योजना आहेत.

गरिबांकडे दलेक्ष

आग्रही आहे; पण गरिबांसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात मात्र ऑलिंपिकची चर्चा आहे.''

आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे.

काँग्रेसला देशातील जनतेचे म्हणणे ऐकन

घ्यायचे आहे; त्यांच्या भावना, भाषा,

धर्म आणि संस्कृतीचा आदर करायचा

आहे. भाजपला मात्र सर्वांवर हकूमशाही

गाजवायची आहे." रा. स्व. संघाच्या

विचारसरणीच्या बंधनात अडकून

घेण्यासाठी आम्ही ब्रिटिशांपासून

स्वातंत्र्य मिळविले नव्हते, आमच्या देशावर सामान्य लोकांचेच राज्य हवे,

असे प्रतिपादनही राहल यांनी केले.

रणधुमाळी

रस्ते नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार

चमोली (उत्तराखंड): उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील अनेक गावांतील रहिवाशांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ''या भागात रस्त्यांच्या पायाभूत सुविधा नसल्याने वैद्यकीय सुविधा मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आले होते," असे गर्ना गावातील प्रदीप फर्शवान यांनी सांगितले. या समस्येबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना ११ डिसेंबर रोजी पत्र लिहिले होते, असे प्रदीप यांनी म्हटले आहे.

'घटना बदलण्याचा प्रयत्न केल्यास डोळे फोड़' पाटणा : लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यास नवीन राज्यघटना आणण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना लगाम लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी सोमवारी केली. ''डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना गरीब आणि तळागाळातील

लोकांसाठी सर्वस्व आहे. ती बदलण्याचा प्रयत्न जो करेल त्याचे डोळे

फोडण्यात येतील,'' असा इशारा लालू प्रसाद यांनी दिला. जगन मोहन रेड्डींचा प्रचार पुन्हा सुरू

विजयवाडा (आंध्र प्रदेश) : वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी एनटीआर जिल्ह्यातील केसरपल्ले येथून निवडणूक प्रचार दौऱ्याला सोमवारपासून पुन्हा सुरुवात केली. काही व्यक्तींनी रेड्डी यांच्यावर शनिवारी दगडफेक झाल्याने त्यांना दुखापत झाली. त्यामुळे प्रचारातून त्यांनी काही काळ विश्रांती घेतली होती.

कुमारस्वामींची महिला टिपणीबद्दल दिलगिरी

बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांमुळे ग्रामीण भागातील महिला भरकटतील, या टिपणीबद्दल धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच. डी कुमारस्वामी यांनी सोमवारी दिलगिरी व्यक्त केली. माझ्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

कंसाई नेरोलॅंक पेन्टस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २८ वा मजला, ए-विंग, मेंराथॉन फ्यूचरेक्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेळ, मुंबई - ४०० ०१३ दूरध्यनी : +९१-२२-४०६० २५००/२५०१ संकेतस्थळ : www.nerolac.com

गुंतवणुकदार संबंधित ई-मेल आयडी : investor@nerolac.com

CIN: L24202MH1920PLC000825

भागधारकांसाठी सचना

गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (IEPF) प्राधिकरणाच्या

डिमेंट खात्यात कंपनीच्या भागांचे हस्तांतरण

शिक्षण आणि संरक्षण निधी (IEPF) प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट, टान्स्फर

अँड रिफंड) रुल्स २०१६, वेळोवेळी सुधारित झालेल्या ("दि रुल्स") सह वाचावा

IEPF प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात सलग सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्तच्या

कालावधीसाठी ज्यांचा लाभांश जमा करण्यात आलेला नाही किंवा दावा करण्यात

या नियमांच्या तरतुदीनुसार, ज्यांचे भाग सेंट्रल डिपॉजिटरी सर्व्हिसेस लिमिटेडसह

(CDSL) IEPF प्रार्थिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत/जमा करण्यास योग्य आहेत

अञ्चा संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिरित्या पत्रव्यवहार पाठवला आहे. ज्यांचे

भाग IFPF पाधिकरणाच्या दिमेंट खात्यात हस्तांतरीत/जमा करण्यास योग्य आहेत

अशा भागधारकांची यादी कंपनीच्या संकेतस्थळावर https://www.nerolac.com/

भागधारकांना विनंती करण्यात येते की, IEPF प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात त्यांच्या

भागांचे हस्तांतरण टाळण्यासाठी शुक्रवार, १९ जुलै २०२४ पूर्वी त्यांच्या अनपेड/

गिरधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमांमधील विहित प्रक्रियेनसार, देय दिनांकानंतर

IFPF प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात त्यांचेकडे असलेले समक्ष किंवा डिमॅट स्वरुपातील

संबंधित भाग कंपनी हस्तांतरित करील. संबंधित भागधारकांकडे समक्ष स्वरूपात

भाग असतील आणि ज्यांचे भाग हस्तांतरीत करण्यास योग्य असतील त्यांनी नोंद

घ्यावी की, नियमानुसार IEPF प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात भागांचे हस्तांतरण

रण्याच्या हेतूसाठी, त्यांच्याकडे असलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राऐवजी डुप्लीकेट

financial/shareholders.html अपलोड करण्यात आलेली आहे.

अनक्लेमड लाभांशाचे दावे करावेत

आलेला नाही अशा संबंधित भागांच्या बाबतीतचे हस्तांतरण कंपनी करणार आहे.

NEROLAC

KANSAI

PAINT

लोकशाही वाचविण्याची हीच संधी

प्रश्न : इंडिया आघाडी एकसंध का राहू शकली नाही?

>> पान १ वरून होते, ते सर्व मुद्दे आजही कायम आहेत. उलट, महागाईचा भस्मासुर वाढला आहे. काळा पैसा देशात परत आलेला नाही. स्वयंपाकाचा गॅस, पेटोल, डिझेल तसेच अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रुपयाचे अवमुल्यन थांबलेले नाही. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या प्रश्नांवर काँग्रेसने वेळोवेळी आवाज उठवला; परंतु त्याला माध्यमांची हवी तेवढी साथ मिळालेली नाही. काही सन्मानीय अपवाद वगळल्यास आजची बरीच प्रसारमाध्यमे ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकली आहेत. त्यामुळे जनतेचा आवाज दाबला जात आहे. काँग्रेसच्या काळात विरोधकांनाही समान संधी उपलब्ध होत्या. विरोधक आक्रमकपणे प्रचार करू शकत होते; मात्र आज स्थिती उलट आहे. आज विरोधी पक्ष जेव्हा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करतात, त्याची पंतप्रधान मुळीच दखल घेत नाहीत. माध्यमेही साथ देत नाहीत. सरकार दखल घेत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? म्हणूनच आज देशातील लोकशाही व्यवस्था वाचविण्याची गरज आहे.

प्रश्न : काँग्रेसने सत्तर वर्षांत काहीच केले नाही, असे भाजपकडून ठासून सांगण्यात येत आहे. याबाबत काय सांगाल?

- काँग्रेसच्या सत्ताकाळातील पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या, अनेक कार्यक्रम राबविले. आजचा भारत हे त्याचेच फलित आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अनेक चांगल्या योजना आल्या. मनरेगा योजना आणली. त्यात सर्व गरिबांना अन्नसुरक्षा प्रदान केली गेली. सरकारी कामकाज व सरकारच्या कारभारातील पारदर्शकतेसाठी माहिती अधिकाराचा कायदा केला. सर्वांना शिक्षणाची हमी देणारा 'राईट टू एज्युकेशन' कायदा केला. महिला सुरक्षेसंदर्भातील अनेक कायदे केले; परंतु हे मी केले, हे माझ्या सरकारने केले, असा डांगोरा त्यांनी कधी पिटला नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी आज एक पान लिहिले तर ते जगभरात आजही छापून येते. यावरून काँग्रेस नेत्यांची कामाप्रती असलेली वचनबद्धता दिसून येते. मात्र, नेमका उलट प्रचार करून लोकांची दिशाभूल केली जात आहे.

- आघाड्यांचे स्वरूप पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. एकेकाळी केंद्र सरकारविरोधात सर्वच विरोधी पक्ष एक होत असत. आता प्रादेशिक पक्षांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातच चार प्रादेशिक पक्ष आहेत. छोटे-छोटे अठरा पक्ष आहेत. त्यांची प्राथमिकता वेगळी अस् शकते. आता सरकारविरोधात आघाडी करताना सर्वच

जण आपल्यासोबत येतील असा आग्रह धरता येत नाही. समान विचारापेक्षाही समान कार्यक्रमावर एक विचारी असलेले आणि त्यावर अंमल करण्यास तयार असलेल्या पक्षांची मोट बांधावी लागली. यात काही राजी-नाराजी ही होतेच.

प्रश्न : अलीकडच्या काळात अनेक नेत्यांनी काँग्रेसचा त्याग का केला?

- काँग्रेस देशाला पुढे नेणारी विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. ज्यांची जेवढी लढण्याची क्षमता होती तेवढे ते लढले अन् पक्ष सोडून गेले असेच मी म्हणेन. त्यामुळे पक्षाला फार काही फरक पडत नाही. आज आमच्यासोबत जे काही लोक आहेत ते काँग्रेसच्या देशाबद्दलच्या प्रामाणिक भावनेचे पाईक आहेत. विचारधारेबाबत काँग्रेस अतिशय खंबीर आहे. आमची लढाई विचारांची आहे आणि ती विचारांनीच लढावी लागणार आहे.

प्रश्न : काँग्रेसचा राम मंदिराला विरोध आहे, असाही प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे...

- रामाचे मंदिर झाले तेथे दर्शनाला जाण्यासाठी काँग्रेसने कुणाला विरोध थोडीच केला आहे. परंतु, काँग्रेसचा रामाला विरोध आहे असे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. राम मंदिराचे उद्घाटन राजकीय नेतृत्वाकडून होणे अपेक्षित नाही. आम्हाला निमंत्रण दिले ते केवळ नावापुरते. मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणे हे साधुसंतांचे काम होते. भारताच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निमंत्रित केले जायला हवे होते. तुमचा विश्वास बसणार नाही, मी गुलबर्गा येथे एका बुद्धविहारचे निर्माण केले. त्याच्या लोकार्पणासाठी मी धर्मगुरू दलाई लामा यांना आणले. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बोलावले. मी स्वतःही उद्घाटन करू शकलो असतो;

पण मला 'क्रेडिट' घ्यायचे नव्हते. आमची आस्था आहे नावावर अत्याचार करणाऱ्यांना विरोध केला आणि बुद्धधर्माचा स्वीकार केला. केवळ राजकारणासाठी धर्माचा वापर करणे इष्ट नाही. आज सरकार दलितांच्या उद्धारासाठी किती काम करीत आहे हा प्रश्नच आहे. मोदी सरकारने आधी सामाजिक न्याय देण्याचे काम करावे. विकासाच्या नावावर थापा मारण्याचे काम

देशाचा 'मूड' कसा आहे असे प्रश्न : आपल्याला वाटते?

- राहल गांधी यांच्या यात्रांमुळे सकारात्मक बदल दिसतो आहे. लोकांना भेटल्यावर हा बदल आम्हाला दिसतो. सर्वसामान्यांना आता केंद्रातील सत्तेचा वीट आला आहे. त्यांना बदल हवा आहे. केंद्र सरकारच्या कोरङ्या आश्वासनांवर जनतेचा विश्वास नाही. आम्ही देऊ केलेली गॅरंटी खरी आहे. आम्ही अलीकडे ज्या राज्यांत सत्तेवर आलो तेथे दिलेल्या आश्वासनांचे पालन केले आहे. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सध्या विरोधी पक्षांची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. प्राप्तिकर विभाग, 'ईडी'चा धाक दाखविला जात आहे. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतात, त्यांना भाजपमध्ये घेतले जाते. त्यांना मंत्रिपदे, मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. ही कुठली नैतिकता आहे? भाजपने डागाळलेल्या नेत्यांना स्वच्छ करण्याची जणू नवी 'वॉशिंग मशीन' आणली आहे. जनतेला हे दिसत नाही असे त्यांना वाटत असेल; पण जनता जागरूक आहे. आज या मुद्यांवर उघडपणे चर्चा सुरू आहे. निवडणुकीत काँग्रेसला पैसा उपलब्ध होऊ नये म्हणून आमची खाती गोठवली. आम्हाला 'इन्कम टॅक्स'ची नोटीस पाठवली हे कितपत योग्य आहे? अशा प्रकारे कितीही मुस्कटदाबी केली तरी आम्ही आमची लढाई सुरूच राहील. जनतेला आता बदल हवा असल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे. पारदर्शकता नसल्यामुळे निवडणूक रोखे हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा मार्गच होता, अशी आमची भूमिका होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने

वायनाड (केरळ), ता. १५ (पीटीआय) : ''संपूर्ण देशात एकच नेता असावा अशी भाजपची विचारसरणी असून त्यांना हा विचार जनतेवर बळजबरीने लादायचा आहे. हा भारतीय जनतेचा अपमान आहे," अशी टीका काँग्रेसचे नेते राहल गांधी यांनी आज केली. भारत हा विविध फुलांचा गुच्छ असून प्रत्येक फुलाला त्याचे स्वत:चे सौंदर्य आहे, असेही प्रतिपादन

राहल गांधी यांनी आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाड येथे रोड शो केला. यावेळी कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. यानंतर झालेल्या सभेत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर

ते म्हणाले, 'देशात केवळ एकच

आले होते. नेता असावा ही कल्पना सामान्य प. बंगालमध्ये दहशतवाद्यांना

संरक्षण : मंत्री ठाकूर सिलिगुडी, ता. १५: 'देशात कोठेही दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये संरक्षण आणि आश्रय कसा मिळतो,' असा सवाल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारसंदर्भात बोलताना सोमवारी (ता.१४) केला.

विविध दरुस्ती कामांसाठी ई-निविदा सुचना

दुरुस्ती. <mark>अंदाजे किंमत :</mark> ₹ ३७,१६,९६४/-निविदा अर्जाची किंमत (₹) : निरंक; बयाण रक्कम (रू) : 🔻 ७४,३००/-; कार्यपूर्ती अवधी १८ महिने. वरील ई-निविदा सादर क वेळ आणि दिनांक ०२.०५.२०२४ रोजी १३.०० जेपर्यंत आहे. ई-निविदेचा संपूर्ण तपशील ल्वेचे अधिकत संकेतस्थळ http:// www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. खुली निविदा सूचना क्र.: Mech-KWV-BG-BR-1800 dated : 10.04.2024 22

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd



: 15/04/2024 TO 24/04/2024 till 05.00 pm Acceptance Details

from www.mahatenders.gov.in. All subsequent notification, announcement, changes, extension & amendments would be posted on website.

(Nitin Narvekar) Adv. No. : CE/09. **Joint Managing Director** Date: 15/04/2024. Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd

येथून निवड़न आले होते. यंदाही त्यांनी येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणुक जाहीर झाल्यापासून ते कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ (६) च्या तरतुर्दीच्या अटींमध्येसह गुंतवणुकदार

राहल गांधी हे २०१९ मध्ये वायनाड

दसऱ्यांदा आपल्या या मतदारसंघात

कामाचे नाव : १८ महिन्यांच्या कालावधीसाठी C&W वर्कशांप, कुईवाडी येथे वंगन्सच्या सर्व च्या CASNUB बोगीजर्च

असुरक्षित किंवा अनधिकृत स्वरूपामध्ये रेल्वे-लाईनजवळ काम करणे दंडनीय अपराध आहे.



Regarding the extension for tender purchase & submission dates published in RFP for Tender No. 10-CE-2024 = Selection of Eligible Bus Manufacturer to Design, Manufacture, Supply, Commission and Support of 12 Meter 100 CNG Non AC BRT buses for 12 years. Interested bidders can participate as perfollowing dates: :15/04/2024 TO 24/04/2024 till 05.00 pm Duration

Technical tender opening date: 25/04/2024 till 05.00 pm All relayant details of the procurement are available in Request For Proposal (RFP) document. The RFP document is available & can be purchase online

दिनांक : १५ एप्रिल २०२४

खात्यात भाग हस्तांतरीत करण्याच्या हेतूसाठी कंपनीद्वारे डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र जारी करण्याबाबतची कंपनीने पुरेशी सूचना दिली असल्याचे मानण्यात येईल. गधारकांनी नोंद घ्यावी की, दोन्ही दावा न केलेली लाभांश रक्कम IEPF प्राधिकरणाकडे

हस्तांतरीत करण्यात येईल आणि IEPF प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात भागांचे हस्तांरण . करण्याबाबतचा दावा करून नियमांमध्ये असलेल्या खालील प्रक्रियेचे पालन केल्यानंतर EPF प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा रक्कम प्राप्त करता येईल. याबाबतीत कोणतीही माहिती/शंका समाधानासाठी, संबंधित भागधारकांनी

कंपनीला investor@nerolac.com येथे लिहावे किंवा कंपनीचे निबंधक आणि भागहस्तारण प्रतिनिधी - लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव टीएसआर कन्सल्टंटस प्रायव्हेट लि.) सी-१०१. १ ला मजला. २४७ पार्क, लॉल बहादर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई-४०० ०८३ येथे संपर्क साधावा किंवा csgunit@tcplinida.co.in येथे ई-मैल पाठवावा.

> कंसाई नेरोलॅंक पेंटस् लिमिटेडकरिता जी. टी. गोविंदराजन

नाग प्रमाणपत्र कंपनी जारी करील आणि या विषयांवर त्यांच्या नावावर असलेले मळ गप्रमाणपत्र आपोआप रह होईल आणि ते नॉन-निगोशिएबल मानण्यात येईल. संबंधित

भागधारकांनी नोंद घ्यावी की, अशा भागांचे IEPF प्राधिकरणाकडे हस्तांतरण केल्यावर IEPF प्राधिकरणाकडे भाग हस्तांतरीत करण्याच्या हेतूमध्ये कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. भागधारकांनी संबंधितमध्ये नौंद घ्यावी की. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर तपशील अपलोडेड केले असून ते पाहावेत आणि नियमांनुसार डिमॅट

कंपनी सचिव